

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे (पावसाळी) अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

सावली (जि.चंद्रपूर) तालुक्यातील व्याहाडखुर्द येथील कमलाई महाविद्यालयातील प्राचार्याने बनावट शैक्षणिक कागदपत्र तयार केल्याबाबत

(१) १०९९ (२३-०१-२०१५). श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सावली (जि.चंद्रपूर) तालुक्यातील व्याहाडखुर्द येथील कमलाई महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.तेजसिंग किशोरसिंग किराड यांना नागपूर येथील इमामवाडा पोलीसांनी एका शिक्षिकेला खोटी बनावट शैक्षणिक कागदपत्रे तयार करून दिल्या प्रकरणी दिनांक २६ मार्च, २०१४ रोजी वा त्या सुमारास अटक केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी पुढे कोणती कारवाई करण्यात आली,

(३) तसेच बनावट कागदपत्र तयार करून घेणाऱ्या शिक्षिकेची चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) सदरहू शिक्षिकेचे नाव व ती कोणत्या शाळेत बनावट कागदपत्राच्या आधारे नोकरीस लागली ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी इमामवाडा पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे अपराध क्र.१७/१४, भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदर गुन्ह्यात तपास पूर्ण करण्यात आला असून ३ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात आले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) होय, चौकशी करण्यात आली आहे.

(४) सदरहू शिक्षिकेचे नांव सौ.अनघा केतन वैद्य असून नवप्रतिभा हायस्कूल, सीरसपेठ, उमरेड रोड, नागपूर शाळेत बनावट कागदपत्राच्या आधारे नोकरीस लागली होती.

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाठविलेल्या यादीतील
भ्रष्ट अधिका-यांची मालमत्ता गोठवण्याचा निर्णयाबाबत

(२) ४६१८ (१०-०४-२०१५). डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाठविलेल्या यादीतील किती भ्रष्ट अधिका-यांची मालमत्ता गोठवण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घेतला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अधिका-यांची मालमत्ता शासनाने जप्त केली आहे काय व त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच, केलेल्या कारवाईचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०४-२०१५) : (१) दिनांक ०१.०१.२०१५ ते दिनांक २२.०४.२०१५ या कालावधीत २७ लोकसेवकांची एकूण रुपये १,६३,१२,३९,००३/- इतक्या रक्कमेची मालमत्ता गोठविण्यासाठी न्यायालयात प्राधिकारपत्र दाखल करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

(२), (३) व (४) प्राप्त मंजूरीनुसार संबंधित न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अहवाल सादर करण्यात येत असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

मिठी नदी परिसरातील अनाधिकृतपणे उभारलेल्या झोपड्या व गाळे यावर करावयाची कारवाई

(३) ५३५६ (१०-०४-२०१५). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिठी नदीला दिनांक २० जुलै, २००५ रोजी आलेल्या प्रचंड पुरामुळे मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने रुपये ६०४.८६ कोटी रुपये तर एम.एम.आर.डी.ने ४५३.४० कोटी खर्च करूनही १२ कि.मी. चे काम एकूण १०५७ कोटी रुपये खर्च करूनही झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मिठी नदीचे काम करणा-या कंत्राटदारांनाही मिठी नदीचे काम संपू नये तर सुरु व्हावे अशीच इच्छा आहे, त्यामुळे काम पूरे होत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, माहिम कॉजवे पासून ते पवई विहार लेकपर्यंतच्या मिठी नदीच्या १७ कि.मी. परिसरात अधिकृत-अनधिकृत मिळून १८०० झोपड्या आणि गाळे असल्याचे दिनांक २० जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) मिठी नदीच्या पूर नियंत्रणासाठी पवई तलावाच्या उपयोग करण्याची योजना श्री.जयप्रकाश नारकर यांनी मुंबई महानगरपालिकेला सादर केली होती तिचा खर्च कमी आहे. म्हणून सदर योजना अंमलात येत नाही ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) दिनांक २६ जुलै, २००५ च्या जलप्रलयानंतर मुंबईतील मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि सुशोभिकरण करण्याकरिता मिठी नदी विकास प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका व एम.एम.आर.डी.ए. मार्फत हाती घेण्यात आला असून, सदर प्रकल्प हा दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ कि.मी. आहे. त्यापैकी विहार तलाव ते सी.एस.टी. पूल कुर्ला दरम्यानच्या ११.८४ कि.मी. लांबीचा भाग बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतो व सी.एस.टी. पूल कुर्ला ते माहिम कॉजवे पर्यंतचा ६.०० कि.मी. लांबीचा भाग एम.एम.आर.डी.ए. च्या अखत्यारीत येतो.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती खालीलप्रमाणे

आहे :-

टप्पा- १ दरम्यान मिठी नदीचे रुंदीकरण व गाळ काढणे इत्यादी कामे अंतर्भूत होती. सदर कामांवार रुपये २८.९४ कोटी एवढा खर्च झालेला आहे.

टप्पा- २ दरम्यान खालील कामे अंतर्भूत होती :-

- मिठी नदी विकास व संरक्षक प्राधिकरणामार्फत निश्चित केलेल्या शिफारशीनुसार मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण
- केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र यांच्या शिफारशीनुसार मिठी नदीचे खोलीकरण
- मिठी नदीच्या दोन्ही तीरांलगत संरक्षक भिंतीचे बांधकाम
मिठी नदीच्या दुतर्फा ६ ते १२ मी. रुंदीचे सेवा रस्ते

टप्पा-२ मधील कामांवार रुपये ६०७.११ कोटी एवढा खर्च झालेला असून, टप्पा-२ मधील कामाची सद्यःस्थिती खालीलप्रमाणे आहे :-

- कुर्ला कलिना पूल ते सी.एस.टी. पूल पर्यंतचा भाग वगळता उर्वरित नदीचे रुंदीकरण जवळपास पूर्ण झाले आहे.
- केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या सल्ल्याप्रमाणे नदीचे खोलीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.
- १३.६० कि.मी. लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून ५.३६ कि.मी. लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम बाकी आहे.
- क्रांतीनगर, अशोक नगर पूल, बामनदाया पूल, लाठीया रबर पूल व एम.टी.एन.एल. या पाच पुलांची कामे पूर्ण झाली असून वाकोला पूल व कुर्ला कलिना पूल या दोन पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत टप्पा १ व टप्पा २ साठी आतापर्यंत एकूण रु. ६३६.०५ कोटी इतकी रक्कम खर्च झालेली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती खालीलप्रमाणे आहे :-

टप्पा - १ मध्ये मिठी नदी व वाकोला नाल्यामधून गाळ काढण्याची व शक्य तेथे रुंदीकरण करण्याची सुमारे रुपये ३४.५० कोटी खर्चाची कामे करण्यात आली आहेत.

टप्पा - २ मध्ये मिठी नदीचे सरासरी रुंदीकरण ५.० मी. व वाकोला नाल्याचे सर्वसाधारण रुंदीकरण १०.० मी. इतके पूर्ण करण्यात आलेले असून, सदर कामासाठी आतापर्यंत ४५३.९० कोटी इतका खर्च झालेला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मिठी नदी प्रकल्पाचे एकूण ९२% काम पूर्ण झाले असून, सदर कामांवर आतापर्यंत एकूण रुपये ४८८.४० कोटी इतकी रक्कम खर्च झालेली आहे.

(२) हे खरे नाही. प्रकल्पामध्ये बाधित असणाऱ्या बांधकामाचे निष्कासन व पुनर्वसन करण्यास लागत असलेला अवधी व प्रकल्पामध्ये बाधित असलेल्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रियेस लागणारा अवधी यामुळे सदर प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब होत आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मिठी नदी विकास प्रकल्पामध्ये बाधित असलेल्या १५९० बांधकामांचे निष्कासन करण्याचे काम अद्यापि बाकी आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात वाल्मिकी नगर येथे २६ झोपड्या व परिघखाडी येथे ३४१ झोपड्यांचे निष्कासन बाकी असून, यामध्ये मुख्यत्वे सेवारस्त्यासाठी निष्कासन बाकी आहे. सदर झोपड्यांचे उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण व निष्कासन) यांच्याकडून परिशिष्ट-२ प्राप्त झाले आहे. सदर प्रकल्पाचे उर्वरित काम राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार स्थगित ठेवण्यात आले आहे व त्यांच्या अंतिम निर्णयानंतर सदर झोपड्यांचे निष्कासन करण्यात येऊन उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

(४) प्रकल्पामध्ये बाधित बांधकामाची पात्रता निश्चित केल्यानंतर पात्र ठरलेल्या प्रकल्प बाधितांचे पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्यात येते व तदनंतर बाधित बांधकामांचे निष्कासन करण्यात येते. त्याच पध्दतीने सद्यःस्थितीत बाधित असलेल्या बांधकामांचे निष्कासन करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही सुरु आहे.

(५) हे खरे नाही. मिठी नदी प्रकल्प हा दिनांक २६ जुलै, २००५ च्या महाप्रलयानंतर शासनाने गठीत केलेल्या सत्यशोधक समिती तसेच केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र या सल्लागारांनी दिलेल्या व शासनाने स्थापित केलेल्या मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाने मान्य केलेल्या शिफारशीनुसार राबविण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांबाबत

(४) ७२५५ (०३-०८-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात दिनांक ५ डिसेंबर, २०१४ च्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे तसेच महाराष्ट्र विधान परिषद नियम ४६ अन्वये करण्यात आलेल्या निवेदनाप्रमाणे कारवाई न करता नियमभंग केल्याबाबतचा आक्षेप परभणी येथील पत्रकारांनी प्रधान सचिव, जलसंधारण यांच्याकडे सन २०१५ मध्ये नोंदविला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, वरील आदेश व पत्रकाप्रमाणे अंमलबजावणी न करता नियमभंग करणा-या दोषी अधिकारी व यंत्रणा यांच्या कारभाराची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार दोषी आढळलेल्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०६-२०१६) : (१) होय, परभणी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील पारदर्शक, गुणवत्ता, लोकसहभाग, उद्देशाची सफलताबाबत संशयास्पद कारभाराची निवृत्त न्यायाधिकाऱ्यांच्या मार्फत त्रैस्थ पथकामार्फत चौकशी करणेबाबत निवेदन मराठवाडा जनता विकास परिषद शाखा परभणी यांचेकडून प्राप्त झाले आहे.

(२) प्रस्तुत प्रकरणी जिल्हाधिकारी, परभणी यांना दि. १ एप्रिल, २०१६ रोजीच्या पत्रान्वये परभणी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामातील अनियमितेबाबत चौकशी करणेबाबत कळविण्यात आले आहे.

(३) व (४) सदर प्रकरणाच्या चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या बांधकामाबाबत

(५) ७५५७ (०६-०८-२०१५). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील शाळेसाठी आरक्षित असलेले किती भूखंड बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी देण्यात आले आहेत व केव्हा,
- (२) तसेच ठाणे महानगरपालिकाने स्वनिधीतून शाळा बांधून त्यापैकी किती शाळांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे,
- (३) त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या शाळांमध्ये (शाळानिहाय) किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,
- (४) तसेच सदर शाळांमधील किती विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील (BPL) वर्गवारीतील आहे किती विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड/रेशनकार्ड उपलब्ध आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) ठाणे शहराच्या मंजूर विकास योजनेतील शाळेसाठी आरक्षित भूखंड बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी देण्यात आलेले नाहीत.

(२) ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडापैकी तीन भूखंडावर महापालिकेच्या स्वनिधी व सर्व शिक्षण अभियानांतर्गत प्राप्त निधीतून शैक्षणिक प्रयोजनार्थ इमारतीचे विकास प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. सदर शाळा अन्य संस्थांना देण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.

(३) ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या १३० प्राथमिक शाळांमध्ये एकूण ३७६४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांना शाळा विकसित करण्यास मंजूरी दिलेली नाही.

(४) ठाणे महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सर्वसाधारणपणे अल्प उत्पन्न व दारिद्र्य रेषेखालील आहेत, सदर विद्यार्थ्यांचे आधारकार्ड/रेशनकार्ड काढण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतर्गत कामे मंजूर करण्याबाबत

(६) ७८८९ (३१-०८-२०१५). श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.आनंद ठाकूर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतर्गत अनेक कामांची मागणी स्थानिक जनतेकडून जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे दिनांक ३१ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आतापर्यंत किती कामांना मंजूरी देण्यात आली आहे,

(३) तसेच मंजूर करण्यात आलेल्या कामांची सद्यःस्थिती काय आहे व सुरु असलेल्या कामांवर किती खर्च करण्यात आला आहे,

(४) असल्यास, उर्वरित कामांना मंजूरी देण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०६-२०१६): (१) हे खरे नाही.

स्थानिक जनतेकडून स्वतंत्रपणे मागणी आलेली नाही.

(२) आतापर्यंत एकूण १६२५८ विविध उपचाराच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहेत.

(३) व (४) माहे डिसेंबर, २०१५ अखेर ६२६४ विविध पाणलोट उपचाराची कामे पूर्ण करण्यात आली असून १६६ कामे प्रगतिपथावर आहेत. सदर कामांवर ६१.२७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अनियमितेबाबत व शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशिर कामकाज होत असल्याबाबत

(७) ८०६३ (०६-०८-२०१५). श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अनियमितेबाबत व शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाने त्यांच्या वकीलामार्फत दिनांक १९ मार्च, २०१४ रोजी महानगरपालिका आयुक्त यांना दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) सदर नोटीसीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे व तक्रारीचे स्वरूप काय आहे,

वि.प. ४ (७)

- (३) सदर तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दखल घेवून चौकशी केली आहे काय,
- (४) तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०६-२०१६) : (१) होय,

(२) सदर तक्रारीमध्ये पुढील मुद्दे उपस्थित करण्यात आले होते :-

- (अ) सर्व शिक्षा अभियानामध्ये प्रतिनियुक्तीवर घेतलेल्या शिक्षकांना त्यांच्या मुळ आस्थापनेवर पाठविण्याबाबत.
- (ब) प्रभारी विस्तार अधिकारी यांचा नेमणूकीबाबत.
- (क) प्राथमिक शिक्षकांचे समायोजन माध्यमिक शाळेत केल्याबाबत.

- (३) होय, चौकशीअंती तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

खानदेशातील सहकारी उपसा सिंचन योजना तात्काळ सुरु करण्याबाबत

(८) १०८९ (३१-०७-२०१५). श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खानदेशातील सहकारी उपसा सिंचन योजना तात्काळ सुरु करू अशी घोषणा शासनाने माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यातील २० योजना सन २०१४-१५ मध्ये सुरु करण्याचे आश्वासन दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासाठी सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त योजना सुरु करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०७-२०१६) : (१) व (२) होय.

- (३) होय. तथापि, तापी नदी खोऱ्यातील २२ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यास शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून सदर बाब सन २०१४-२०१५ च्या हिवाळी अधिवेशनात लाक्षणिक पुरक मागणीद्वारे विधानमंडळाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.
- (४) २२ राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजना दुरुस्त करून पुनकार्यान्वित करण्याचा प्रशासकीय मान्यता प्रस्तावावर शासनस्तरावर कार्यवाही प्रगतीत आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहर बस वाहतूक सुरळीत करण्याकरीता जागा मिळणेबाबत

(९) ११०३१ (२३-१२-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : तारांकित प्रश्न क्रमांक ७३३१ ला दिनांक १५ जुलै, २०१३ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूरची शहर बस वाहतूक व्यवस्थाकरिता आरक्षित जागा शासनाद्वारे नागपूर महानगरपालिकेला देण्याचा प्रस्ताव आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्या जागेचा ताबा केव्हा होणार आहे,
- (३) बर्डी मोरभवन जवळीची जागा पीकेव्ही ची असून त्या जागेसंबंधी काही निर्णय घेण्यात आला आहे काय,
- (४) असल्यास, शहर बस वाहतूकीकरीता जागा आरक्षित असूनही शहर बस वाहतूक करिता जागा उपलब्ध न करून देण्याची कारणे काय आहेत,
- (५) अद्यापही त्या जागेवरून बाहेरगावाचे बसकरीता प्लॅट फॉर्म जास्त व ९० % शहर बस वाहतूक रस्तावरून संचालित होते असे का,
- (६) संपूर्ण शहर बस वाहतूक मोरभवन स्थानकामधून का करण्यात येत नाही ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०६-२०१६) : (१) महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १२/६/२०१५ च्या अधिसूचनेन्वये नागपूर शहर बस वाहतूक व्यवस्थाकरिता आरक्षित असलेल्या १४ जागाकरिता नागपूर महानगरपालिका समुचित प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

(२) व (३) आरक्षित १४ जागांपैकी मोरभवन येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील २७०५९.१० चौ.मी. जागेचा आगावू ताबा मिळण्याबाबत जिल्हाधिकारी, नागपूर यांना नागपूर महापालिकेने दिनांक १५/१०/२०१५ च्या पत्रान्वये विनंती केली आहे.

उर्वरित १३ जागा संदर्भात महानगरपालिका नागपूर यांचे स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(४) आरक्षित १४ जागांचा ताबा रितसरपणे मिळण्याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून कार्यवाही सुरु आहे.

(५) मोरभवन येथील जागेवरील ७ फलाटापैकी ४ फलाट बाहेरगावाच्या बससाठी असून, ३ फलाट महापालिकेला भाडेतत्वावर प्राप्त झाले आहेत.

भाडेतत्वावर प्राप्त ३ फलाट व महापालिकेने बांधकाम पूर्ण केलेले २ अशा एकूण ५ फलाटावरून शहर बस सेवा सुरु झालेली आहे.

शहर बस सेवेसाठी आणखी ६ फलाटाच्या बांधकामाची प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेकडून सुरु आहे.

(६) डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे जागेवरील नियोजित बसस्थानकाचे व उर्वरित ६ फलाटाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण शहरबस वाहतूक मोरभवन बसस्थानकावरून सुरु करता येणार आहे.

राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्याबाबत

(१०) ११०४१ (२२-१२-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरीब जनतेसाठी आखण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजना विमा कंपनीशी संबंधीत आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त योजनेद्वारे आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार झाले व किती दावे विमा दरबारी प्रलंबित आहेत,
- (४) असल्यास, दावे प्रलंबित असल्यामुळे रुग्णांना त्रास होतो व उपचार मिळत नाही यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (०१-०७-२०१६) : (१) व (२) होय, राज्यात दारिद्र्य रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांसाठी विमा कंपनीच्या सहभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्यात येत आहे.

(३) योजनेतर्गत दिनांक २ जुलै, २०१२ पासून ते दिनांक १२ जानेवारी, २०१६ पर्यंत ४२०२२० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी १५८८५ रुग्णांचे दावे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.

(४) रुग्णालयाने रुग्णावर उपचार केल्यानंतर दाव्याची संपूर्ण आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केल्यानंतर विमा कंपनी दाव्याची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा करतात. दावे प्रलंबित असल्याने रुग्णालयाने उपचार नाकारल्या बाबतची तक्रार प्राप्त झालेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांचा दर्जा सुधारणेबाबत

(११) ११६५३ (२३-१२-२०१६). श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेला १४७ वा क्रमांक मिळाला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, स्वच्छ भारत अभियानात नागरिकांच्या जगण्याचा दर्जा आणि त्यांचे आरोग्य प्रतिबिंबित होते ह्याचाच अर्थ नागरिकांना नागरी सुविधा, स्वच्छता आणि आरोग्य यांकडे मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे काय, असल्यास ह्यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील २६ महानगरपालिका, २५० नगरपरिषदा ह्यांना १४ व्या वित्त आयोगाकडून पाच वर्षांसाठी दरवर्षी ६०० कोटी देण्यात येणार असून राज्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य आणि स्वच्छता यासाठी हे पैसे खर्च होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(५) याबाबत शासनाची उपाययोजना काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१), (२) व (३) केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील काही शहराचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणामध्ये मुंबई शहराचा १४० वा क्रमांक आला होता. परंतु केंद्र शासनाने सन २०१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक १० वा आला आहे.

(४) व (५) १४ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रुपये ११९१.२४ कोटी एवढा निधी राज्यास प्राप्त झाला आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी किमान ५० % निधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घटकावर खर्च करण्यास नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत रोजगारांना मोबदला मिळाला नसल्याबाबत

(१२) १२५४१ (२२-१२-२०१५). श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेत (एमआरईजीएस) अंतर्गत किती कामे मंजूर करण्यांत आली,

(२) असल्यास, या योजनेंतर्गत केलेल्या कामांचा रोजगारांना मोबदला मिळाला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कामात कामागारांना किती रोजगार मिळाला व मजुरांना किती मोबदला देण्यात आला वा देण्यात येत आहे,

(४) असल्यास, या योजनेंतर्गत मजुरांना मोबदला न मिळाल्याने योजनाही बंद करण्यात आली, हे ही खरे आहे काय ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-०६-२०१६) : (१) महाराष्ट्र शासनाच्या (एमआरईजीएस) योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात २१३११ व भंडारा जिल्ह्यात ४०१० कामे मंजूर करण्यात आली आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) गोंदिया जिल्ह्यामध्ये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात दिनांक १८/०१/२०१६ पर्यंत ७६५७९ कुटुंबातील मजुराकडून ३९,२०,३७६ इतके मनुष्य दिवस निर्माण झाले असून, रु. ६१११.८१ लक्ष अकशल मजुरी, मजुरांच्या बँक अकाउंटवर E-FMS प्रणालीद्वारे वाटप करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात दिनांक १५/०१/२०१६ पर्यंत १५८६१४ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर ३९.५७ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झालेली आहे. केलेल्या कामाचा मोबदला रु. ५५९४.३० लक्ष मजुरांना देण्यात आला आहे.

(४) हे खरे नाही.

गोंदिया जिल्ह्यातील तलाव व बोड्यांवर जमीन माफियांनी अतिक्रमण केल्याबाबत

(१३) १२५५० (२२-१२-२०१५). श्री.राजेंद्र जैन, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया जिल्ह्यात सुमारे ९५६ लहान तलाव असून मोठ्या गावात ५ बोड्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तलावांवर व बोड्यांवर जमीन माफियांनी अतिक्रमण केल्यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, त्यात काय आढळून आले व तदनुसार तलावांवरील अतिक्रमण काढून संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१८-०६-२०१६): (१) व (२) हे खरे नाही.

लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद, गोंदिया विभागाकडे एकूण १४२१ माल गुजारी तलाव, १९० लघु सिंचन तलाव, २६ पाझर तलाव व ३ गांव तलाव असून कोणत्याही तलावावर अतिक्रमण केल्याबाबतची तक्रार आढळून येत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात गैरव्यवहाराच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ

(१४) १२७८१ (२२-०१-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७८४६ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकांनी विविध ठिकाणी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान एकूण ८३० ठिकाणी कारवाई करून तसेच अपसंपदेचे ३४ असे एकूण ८६४ गुन्हे दाखल केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१५ मध्ये १ हजार ७७ आरोपींकडून एकूण १ कोटी ७५ लाख ३१ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली, तर अपसंपदा प्रकरणी ९९ आरोपींची एकूण १२ कोटी ७३ लाख ३६ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, लाचखोरीत महसुल यंत्रणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अक्वल असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यातील ४६ भ्रष्ट शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असली, तरी ते सेवेत कायम असल्याचे दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ रोजी निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, अनधिकृत व गैरमार्गाने मालमत्ता मिळविण्याच्या प्रकरणी अपराधसिध्दी होवून शिक्षा होण्याचे प्रमाण खुपच कमी असल्यानेच राज्यात लाचखोरी व भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, वाढत्या लाचखोरी व गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने कोणती विशेष कार्यवाही व उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) दिनांक ०१.०१.२०१५ ते ३१.०८.२०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात लाचेचा सापळा, अपसंपदा बाळगणे व अन्य भ्रष्टाचार यासंदर्भात एकूण ८६२ गुन्हे दाखल केले आहेत.

(२) दिनांक ०१.०१.२०१५ ते ३१.०८.२०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईतील एकूण १०७५ आरोपींकडून रुपये १,७५,१९,९२३/- एवढी मालमत्ता हस्तगत केली आहे. त्याचप्रमाणे अपसंपदा प्रकरणी ४२ आरोपींकडे एकूण १२,७३,३६,३२४/- रुपयांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.

(३) उपरोक्त कालावधीत महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सापळा व अपसंपदा बाळगणे या संदर्भात एकूण २०८ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सापळा व अपसंपदा बाळगणे या संदर्भात एकूण १२ गुन्हे दाखल केले आहेत.

(४) दिनांक ०३.०३.२०१६ पर्यंत दाखल गुन्ह्यांपैकी दोषसिध्दी झालेल्या ४६ लोकसेवकांपैकी ३२ लोकसेवकांना संबंधीत सक्षम प्राधिकारी यांनी शासन सेवेतून बडतर्फ केले आहे व उर्वरित १४ लोकसेवकांबाबत संबंधीत सक्षम प्राधिकारी यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(५) लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमांतर्गत विविध न्यायालयात दाखल खटल्यांपैकी सन २०१५ मध्ये मा.न्यायालयाने ५१८ प्रकरणे निकाली काढली असून त्यापैकी १२० प्रकरणांत संबंधीत लोकसेवकांस दोषी ठरविण्यात आले आहे. मा.न्यायालयात लोकसेवकांना शिक्षा होणे संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात.

१) न्यायालयात साक्षीसाठी पंच व साक्षीदार वेळेवर हजर ठेवणे

२) साक्षीदार व पंच फितूर होणार नाही याची दक्षता घेणे

३) एसीबीच्या कार्यपध्दतीत सरकारी अभियोक्ता तसेच न्यायालय यांच्याकरीता परिसंवाद

आयोजित करण्यात येतात.

४) दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे.

(६) लाचखोरी रोखण्यासंदर्भात अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

१) लाचखोराविरुद्ध तक्रार करण्यासाठी जनतेकरिता टोल फ्री क्र. १०६४ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

- २) अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत www.acbmaharashtra.net हे मोबाईल अॅप्स कार्यान्वित करण्यात आले आहे.
- ३) फेसबुकवर www.facebook.com/maharashtraacb या नावाने अकाउंट असून त्यावर देखील तक्रार करता येते.
- ४) अॅन्टी करप्शन ब्युरोच्या ईमेल आयडी acbwebmail@mahapolice.gov.in यावर तसेच ब्युरोमधील कार्यरत परिक्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मेल आयडीवर तक्रार केली जावू शकते.
- ५) एसीबीच्या कार्यपध्दतीबाबत एफ.एम.रेडीओ, दूरदर्शन यावर परिसंवाद आयोजित करून जनजागृती करण्यात येते.
- ६) अॅन्टी करप्शन ब्युरोमधील अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांना नियमितपणे भेटी देवून नागरिकांना एसीबीच्या कार्यपध्दतीबाबत माहिती देतात. तसेच त्यांच्या अधिकार क्षेत्रात आठवडे बाजार, एस.टी.स्टॅंड, रेल्वे स्टेशन, कॉलेज, मंदिर या ठिकाणी जावून एसीबी संबंधी जनजागृती करतात.
- ७) एसीबी मार्फत सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागावर एसीबी संबंधीत फोन नंबर, हेल्पलाईन नंबर व वेब साईट इत्यादी माहिती प्रदर्शित केली जाते.

**अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील दोन
अतिमहत्त्वाच्या फायली गहाळ झाल्याबाबत**

(१५) १३१४९ (०२-०५-२०११). श्री.जयंत पाटील, श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ४७४९ ला दिनांक ३१ मार्च, २०१० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहे ऑगस्ट, २००९ ते डिसेंबर, २००९ या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या दोन फाईली कोणत्या विषयासंबंधी होत्या याची चौकशी केली आहे काय,

(२) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे,

(३) असल्यास, चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यास चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत काय, असल्यास केव्हा ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) होय. चौकशी केली आहे.

त्यानुसार फाईलीचे विषय खालीलप्रमाणे आहेत :-

- अ) कचरा उचलण्याचे संपूर्ण कंत्राटासंदर्भातील
- ब) मोदी हॉस्पिटल शासनास हस्तांतरीत करणेबाबत.

(२) व (३) यातील कचरा उचलण्याचे कंत्राटासंदर्भातील नस्ती दिनांक २८/८/२००९ रोजी गहाळ झाली होती. ती शोध घेऊनही सापडत नसल्यामुळे पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल केला होता. परंतु दिनांक १०/१२/२०१० रोजी सदरची नस्ती महापालिकेच्या अभिलेख कक्षात सापडलेली आहे.

दुसरी नस्ती अद्यापर्यंत सापडलेली नाही. परंतु या नस्तीची दुय्यम प्रत तयार करण्यात आलेली असून, त्यावरून पुढील कामकाज हाताळण्यात येत असल्याचे आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद आहे.

**सोलापूर जिल्ह्यातील माळढोक क्षेत्राबाबत केंद्राकडे पाठविलेल्या
प्रस्तावाला मान्यता मिळत नसल्याबाबत**

(१६) १३३९६ (२२-१२-२०१५). श्री.हेमंत टकले : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील माळढोक क्षेत्राबाबत केंद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळत नसल्याने शासनाकडून जमीन खरेदी विक्रीस परवानगी मिळूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व माळढोक क्षेत्राबाबत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी तसेच राज्य शासनाने दिलेल्या खरेदी विक्री प्रस्तावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२१-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) माळढोक पक्षी अभयारण्याच्या क्षेत्र पुनर्गठणाबाबत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन अधिसूचना महसूल व वन विभाग, दिनांक ०५.०३.२०१६ अन्वये माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र १२२९.२४ चौ.कि.मी. वरून ३६६.७३ चौ.मी. करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने उर्वरित ८६२.५० चौ.कि.मी.खाजगी क्षेत्रातील जमिनीच्या खरेदी-विक्रीकरीता वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या तरतूदी आकृष्ट होत नसल्याने खरेदी-विक्रीसाठी बंधन राहिलेले नाही. त्यानुसार संबंधित तालुक्यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात येत आहेत.

**राज्याच्या आर्थिक विकासासाठी सध्याच्या बंदरांचे आधुनिकीकरण यासह
अन्य प्रकल्प राबविण्याकरिता स्थापन केलेल्या समितीबाबत**

(१७) १३७४२ (२३-१२-२०१५). श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या आर्थिक विकासासाठी सध्याच्या बंदरांचे आधुनिकीकरण यासह अन्य प्रकल्प राबविण्याकरिता धोरण निश्चित करण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सागरमाला समितीची स्थापना माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या सागरमाला समितीच्या कार्याचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, या सागरमाला समितीने कोणकोणत्या उपाययोजना सुचविल्या आहेत,

(४) असल्यास, याबाबतची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१५) : (१) होय.

(२), (३), (४) सागरमाला कार्यक्रमांतर्गत कोणत्याही बाबी विषयी मार्गदर्शक तत्वे घालून देणे आणि सल्ला देणे, सागरमाला कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाचे प्रकल्प निवडणे, अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, संबंधित विभागांमध्ये धोरणात्मक समन्वयन करणे आदी बाबी समितीच्या कार्यक्षेत्रात येतात.

**बीड शहरातील अनेक भागात कार्यान्वित पोलीस चौक्या
पोलीसांअभावी बंद असल्याबाबत**

(१८) १४०५२ (२३-१२-२०१५). श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड शहरातील अनेक भागात कार्यान्वित पोलीस चौक्या पोलीसांअभावी बंद आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माळीवेस येथील पोलीस चौकीत पोलीस बसत नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलीसांअभावी नव्या पोलीस चौक्याची मागणी पूर्ण होत नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, नगरपालिका व पोलीस यांच्यातील त्रुटीमुळे माळीवेस पोलीस चौकीवर हातोडा पडला, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

माळीवेस पोलीस चौकीत स्वतंत्र मनुष्यबळ मंजूर नाही. परंतू बीड शहर पोलीस स्टेशन येथील मंजूर संख्या बळातून पोलीस चौकी माळीवेस येथे पोलीस कर्मचारी नेमले जातात.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) नगर परिषद, बीड यांनी गैरसमजूतीतून पोलीस चौकी तोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सदर चौकीची पुनर्बांधणी करून दिलेली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक) येथे सहाय्यक निबंधक
(सहकार) यांचे कार्यालय सुरु करणेबाबत**

(१९) १४५८६ (२७-०४-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२६७६ ला दिनांक २२ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे सहाय्यक निबंधक (सहकार) यांचे कार्यालय सुरु करण्यासंदर्भात वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्ताव तपासणीची कार्यवाही पूर्ण करण्यांत आली आहे काय व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (३०-०६-२०१६) : (१) होय,

सहकार आयुक्त व निबंधक, सहाकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दिनांक ३ डिसेंबर, २०१५ च्या पत्रान्वये त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे सहाय्यक निबंधक (सहकार) यांचे कार्यालय सुरु करण्यासंदर्भात वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झाला.

(२) होय, त्र्यंबकेश्वर (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथे सहाय्यक निबंधक, सहकार संस्था हे तालुका स्तरीय कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव उच्च स्तरीय समितीपुढे ठेवण्यासाठी व त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी एकूण ८ पदांना मान्यता तसेच सदर कार्यालय सुरु करण्यासाठी अधिकारी/ कर्मचारी यांच्या वेतनावर रु.२७.२० लाख तसेच कार्यालयीन भाडे, फर्निचर, संगणक इत्यादीसाठी ८.२४ लाख असे एकूण रु. ३५.४४ लाख इतक्या खर्चाचा प्रस्ताव वित्त विभागास फेर सादर केला असता, वित्त विभागाने, "वित्त विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४१/अर्थ-१, दिनांक २ जून, २०१५ अन्वये वेतनवरील खर्च नियंत्रित करण्यासाठी पदभरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विभागाचा प्रस्ताव मान्य करता येण्यासारखा नाही." असे अभिप्राय नोंदविले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत

(२०) १४७८३ (२७-०४-२०१६). श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील साखर कामगारांच्या वेतनात वाढ करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी तीन कामगार संघटनांच्या पुढाकाराने पुणे साखर आयुक्तालयावर माहे डिसेंबर, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात मोर्चा काढण्यात आला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कामगारांच्या मागण्या काय आहेत, त्यापैकी शासनाने कोणत्या मागण्या पूर्ण केल्या आहेत,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-०७-२०१६) : (१) होय.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन अहमदनगर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहमदनगर व कोपरगांव तालुका साखर कामगार सभा, चांगदेवनगर ता. राहाता जि.अहमदनगर यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दिनांक २८ डिसेंबर, २०१५ रोजीचे मोर्चाचे निवेदन साखर आयुक्तालयास प्राप्त झालेले आहे.

(२) संयुक्त कृती समितीच्या दिनांक २८ डिसेंबर, २०१५ रोजीच्या निवेदनातील सर्वसाधारण मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

१. त्रिपक्षीय समितीवर कामगार संघटनांना प्रमाणशौर प्रतिनिधीत्व मिळणे, पुनर्रचना करणे व मुदत वाढविणे.
२. त्रिपक्ष समितीच्या कार्यक्षेत्र बंद पडलेल्या / विक्री झालेल्या कारखान्यातील कामगारांचे प्रश्न, थकीत वेतन, जोडधंद्यातील कामगारांच्या मागण्या हे विषय आणणे.
३. वेतन पुनर्रचना, हुद्देवारी वर्गीकरण, वेतनश्रेणी बदलणे, या बाबत समितीने निर्णय घेणे.
४. त्रिपक्ष समितीचे काम पूर्ण होईपर्यंत दरमहा रुपये ३०००/- अंतरिम वाढ देणे.
५. कामगारांच्या थकबाकीच्या रकमा बँक खात्यात जमा करणे.
६. बंद कारखान्यातील कामगारांना रुपये ३०००/- दरमहा बेरोजगार भत्ता द्यावा.
७. सेवानिवृत्त कामगारांना दरमहा रुपये ६५००/- किमान निवृत्तीवेतन द्यावे, त्यामध्ये महागाई निर्देशकाप्रमाणे वाढ करावी.
८. कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडात गैरव्यवहार करणाऱ्यांवर खटले भरून त्या रकमा कामगारांच्या खात्यात जमा करणे.
९. पोत्यामागे रुपये १०० टॅनिंग करणे.
१०. बंद पडलेल्या कारखान्यातील कामगारांना अग्रहक्काने नोकऱ्या देणे.
११. विम्याच्या रकमेचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे कामगारांना नुकसान भरपाई मिळावी.

१२. भाडेपट्ट्याने किंवा सहभागी तत्वावरील कारखाने करारानुसार पूर्ण मदत चालविणे. करारानुसार पूर्ण मुदत चालविणे.
१३. शेत महामंडळाच्या कामगार पुढाऱ्यांवरील खोट्या केसेस मागे घेणे.
१४. कामगारांचा आकृतिबंध न करता कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी.
१५. बंद कारखान्यातील कामगारांसाठी पिवळ्या रेशन कार्डाची मुदत वाढवावी.
१६. कारखान्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे.
१७. व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना द्विस्तरीय साखर किंमत धोरण अवलंबावे.
१८. कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करणे.
१९. बंद आजारी कारखान्यांचे पुनर्वसनासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करावे.

कामगार विभागाच्या शासन निर्णय क्रमांक ८ जुलै २०१५ अन्वये राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे. सदर समिती समोर कामगारांचे वेतन व प्रलंबित मागण्यांबाबत प्राप्त झालेली सर्व निवदने ठेवण्यात आलेली आहेत. सदर समितीच्या आतापर्यंत ९ बैठका झाल्या असून समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.

राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १ जुलै, २०११ च्या शासन निर्णयानुसार १८ टक्के वेतनवाढीची तंतोतंत अंमलबजावणी करणे, रिटेशन अलाउन्स वेळचेवेळी अदा करणे, कामगारांचे वेतन पतसंस्थेमार्फत न देता बँकेमार्फत खात्यावर दरमहा जमा करणे, कारखाना भाडे तत्वावर देताना किंवा विक्री करण्यापूर्वी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १२ जानेवारी, २००९ च्या शासन निर्णयानुसार कामगाराची संपूर्ण कायदेशीर देणी अदा करणे व कामगार आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करणे, कामगारांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम संबंधित प्राधिकरणाकडे तातडीने जमा करणे, सेवानिवृत्त कामगारांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, इतर कायदेशीर देणी तत्काळ अदा करणे व कामगार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत सुचना साखर आयुक्त, पुणे यांनी दिनांक १३ जून, २०१६ च्या पत्रान्वये दिल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात जिल्हा परिषदेंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभातून इतर मागासवर्गीयांना वगळल्याबाबत

(२१) १५१५० (०४-०५-२०१६). श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांद्वारे इतर मागासवर्गीयांना देण्यात येणा-या जिल्हा परिषदेच्या शेष फंडाच्या लाभापासून वगळण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१६-०६-२०१६) : (१) होय,

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनी एकूण उत्पन्नाच्या २०% इतकी रक्कम प्रतिवर्षी फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभुक्त जाती/भटक्या जमाती व नवबौध्द यांच्या कल्याणाच्या सामुहिक विकासाच्या व वैयक्तिक लाभावर खर्च करावयाची आहे. यामध्ये इतर मागासवर्गीयांचा समावेश नाही.

(२) जिल्हा परिषदेच्या उर्वरीत सेस फंडातून लोकहिताची कल्याणकारी कामे व इतर योजना राबविल्या जातात. सबब इतर मागासवर्गीयांसाठी वेगळा सेस फंड ठेवण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये महिला उद्योजकांसाठी जागा राखीव ठेवण्याबाबत

(२२) १५६०५ (२८-०४-२०१६). डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.सतेज उर्फ बंटी पाटील : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये (एमआयडीसीमध्ये) महिला उद्योजकांसाठी काही जागा राखीव ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या धोरणाचा तपशील काय आहे, उद्योजिकता महिला हॉस्टेलसाठी जागा एमआयडीसीमध्ये राखीव ठेवण्यात येणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०१-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नव्याने संपादन केलेल्या परंतु वाटपास सुरुवात न केलेल्या क्षेत्रामध्ये व नव्याने भूसंपादन करण्यात येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये भूखंडाचे आरेखन करताना १० टक्के क्षेत्र सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना राखीव ठेवून त्यापैकी ५ टक्के क्षेत्र महिला उद्योजकांना, अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांना आणि महिलांच्या बचट गटाने स्थापन केलेल्या उद्योगांना प्राधान्याने वाटप करण्यासंबंधीचे महामंडळाचे धोरण आहे व त्या अनुषंगाने दिनांक १० जानेवारी, २०१४ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे तथापि उद्योजिकता महिला हॉस्टेलसाठी एमआयडीसीमध्ये जागा राखीव ठेवण्याचे महामंडळाचे धोरण नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय सेवेतील मागासवर्गीयांच्या रिक्त पदांबाबत

(२३) १६४८२ (२८-०४-२०१६). श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संदिप बाजोरिया, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासन वेळोवेळी शासकीय सेवेतील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग व इतर मागासवर्गीयांची रिक्त पदे भरण्यासाठी मोहिम राबवित असले तरीही शासनाच्या सेवेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणी पर्यंतची सुमारे २९ हजार ६११ पदे ३१ मार्च २०१४ अखेरपर्यंत रिक्त असल्याची माहिती बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री.एस.आर. भोसले यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या सेवेतील विविध विभागांमध्ये व कार्यालयांमध्ये १ लाख ७५ हजार चतुर्थश्रेणीची पदे आहेत त्यापैकी २५ टक्के म्हणजे ४० ते ४५ हजार पदे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासकीय सेवेतील चतुर्थ श्रेणीची टप्प्याने होणाऱ्या रिक्त पदांमुळे शासकीय कामांमध्ये अडचण निर्माण होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरील रिक्त पदांमुळे शासकीय कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत तसेच बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांनी डिसेंबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनानुसार विशेष मोहीम राबवून मागासवर्गीयांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) होय

(२) व (३) वित्त विभागाच्या दिनांक १४/१/२०१६ च्या शासन निर्णयान्वये कर्मचारी संघटनेची मागणी, सहाय्या वेतन आयोगाची शिफारस वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना अधिकची संधी देण्याची गरज इ.बाबत विचार करता गट-क मधील जास्तीत जास्त २५% पदे गट-ड मधील अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांमधून भरण्याची अट सुधारीत करून ही मर्यादा वाढवून ५०% एवढी केली आहे. तसेच गट-ड संवर्गात मंजूर पदांची २५% पदे निरसित करण्यासाठी प्रशासकीय विभागांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याने प्रशासकीय कामांमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही. उलट शासनाने गट-ड मधील कर्मचाऱ्यांकरिता गट-क मध्ये पदोन्नतीसाठी अधिक संधी उपलब्ध होण्यासाठी २५% ही मर्यादा वाढवून ५०% पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

(४) सदर निवेदन या विभागास प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. शासनातील रिक्त पदे भरण्यास प्रतिबंध नसल्याने मागासवर्गीयांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु आहे.

तळोजा येथे कचरा भूमी प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय

(२४) १६६४३ (०३-०५-२०१६). श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ६९८४ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरातील कचऱ्याबाबत तळोजा येथे कचरा भूमी प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०६-२०१६) : (१) व (२) मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महानगरपालिका व नगरपरिषदा यांच्याकरिता तळोजा येथे सामायिक भरावभूमी प्रकल्प राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार या सामायिक भरावभूमी प्रकल्पात समाविष्ट होण्यासाठी मुंबई महानगरपालिका व नगरपरिषदा यांच्याकडून सहमती मागविण्यात आलेली आहे. त्यानुसार अशी सहमती प्राप्त झाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालयात एका व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत

(२५) १६९२५ (२८-०४-२०१६). श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यातील श्री.सोमनाथ पंढरीनाथ चव्हाण (वय वर्षे ४०) यांनी दोघा बहिणीची फसवणूक झाल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दाखल केली, परंतु याप्रकरणी न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्तालयात विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी गुन्हा दाखल न करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली तसेच फसवणूक करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आले आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) सदर प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २१२/२०१५ भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत असून एका आरोपीस मा.न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. सदर प्रकरणी मा. न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले असून गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याबाबत

(२६) १७१३५ (०३-०५-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्यातील कुलाबा-वांद्रे-कुर्ला प्रकल्पामुळे हुतात्मा चौक तसेच सुमारे २६०० कुटुंबे बाधित होणार असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी आढावा घेण्यात आला आहे काय, असल्यास त्यात काय निदर्शनास आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, या प्रकल्पासाठी किती खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी लागणारा निधी कशा प्रकारे उभारण्यात येणार आहे व प्रकल्पाच्या बांधकामाची सद्यःस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

(२) मुंबई मेट्रो -३ (कुलाबा-बांद्रा-सिपड) हा पूर्णतः भुयारी प्रकल्प असून मार्गिका ३३.५ कि.मी. लांबीची असून, त्यात २७ स्थानके आहेत. या प्रकल्पातील संपूर्ण मार्गिका व स्थानके जमिनीखाली असली तरी प्रवाशांच्या येण्याजाण्याकरीता व Ancillary Bldg./Ventilation shafts यांचे करीता काही जमिनी लागणार आहेत.

बाधित होणाऱ्या बांधकामांचे/कुटुंबांचे पायाभूत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले असून एकूण २,७४१ बांधकामे बाधित होत आहेत. त्यामधील शासनाच्या व खाजगी जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MTUP) च्या धोरणानुसार करण्यात येणार आहे. खाजगी जमिनीवरील काळबादेवी आणि गिरगांव येथील कुटुंबांचे त्याच/जवळपासच्या ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत तयार केलेला आराखड्यात सुचविलेल्या पर्यायाबाबत तपासणी करण्यात येत आहे.

(३) व (४) प्रकल्प आराखड्यांमध्ये पुनर्वसन व पुनर्वसाहत या कामाकरीता रु.९१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

**म्हाडाच्या संक्रमण शिबिरासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा वापर
वाणिज्यिक व निवासासाठी करण्याच्या निर्णयाबाबत**

(२७) १७१३९ (०३-०५-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) म्हाडाच्या संक्रमण शिबिरासाठी राखीव असलेल्या ३५ हजार ९४० चौ.मी. भूखंडाचे सन २०१० मध्ये संक्रमण शिबिराऐवजी वाणिज्यिक व निवासी वापरासाठी आरक्षण असा बदल करण्यात आला व नंतर त्यातील सुमारे १८ हजार चौ.मी. भूखंडाचे वाणिज्यिक आरक्षण उठवून उच्च उत्पन्न गटाच्या आलिशान घरांसाठी सदर भूखंड वापरण्याचा निर्णय माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त निर्णयाचे स्वरूप काय आहे व अशा प्रकारे आरक्षणांमध्ये बदल करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, उक्त निर्णयामुळे संक्रमण शिबिराचा, दुर्बल घटकांचा व अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे तो सोडविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२२-०६-२०१६) : (१) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांचेकडून प्राप्त अहवालानुसार नगर विकास विभागाच्या दि.१२.०१.२०१६ रोजीच्या अधिसूचना क्र. TPB-४३१२/२२१/CR-८५/UD-११ अन्वये सर्व्हे क्र.३७८ (पार्ट), न.भू.क्र.७६४३ (पार्ट), मौजे कोलेकल्याण, ता.अंधेरी, मुंबई येथील म्हाडाच्या ताब्यात असलेल्या १८,०००.० चौ.मी. जमिनीचा वापर अनिवासी वापराऐवजी निवासी वापर बदल करण्यास नगरविकास विभागाने मंजूरी देलेली आहे.

(२) म्हाडाच्या ताब्यात असलेल्या १८,०००.० चौ.मी. जागेकरीता म्हाडाने सदरहू जोगवर उच्च उत्पन्न गटाकरीता सदनिका बांधून त्या सदनिकांच्या विक्रीमधून उपलब्ध होणारा निधी क्रॉस सबसिडी करून इतरत्र ठिकाणी अत्यल्प उत्पन्न व अल्प उत्पन्न गटांकरीता सदनिका तसेच संक्रमण शिबिर बांधण्याची उद्दिष्टे आहेत.

(३) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत विविध ठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास सुरू असून त्याद्वारे विक्रीसाठी विविध गटांकरिता सदनिका व संक्रमण सदनिका बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच गिरण्यांच्या जागेवरील म्हाडाच्या वाट्यास येणाऱ्या जागेवरदेखील गिरणी कामगारांसाठी घरे व संक्रमण शिबिरे बांधण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा जिल्ह्यात बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती केंद्र उभारण्याबाबत

(२८) १७१६८ (२८-०४-२०१६). डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यात सन २०१५ मध्ये आठ महिन्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ८ हजार ९२९ मुला-मुलींनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी केली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती केंद्र उभारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०६-२०१६) : (१) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा येथे जानेवारी, २०१५ ते ऑगस्ट, २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत ८८०१ उमेदवारांनी नावाची नोंदणी केली आहे.

(२) राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत राज्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन व मदत करण्यात येते. या यंत्रणेअंतर्गत सध्या राज्यातील बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन व मदतीकरिता क्षेत्रीय स्तरावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, बुलढाणासह एकूण ४० कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे, ६ विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रे व आदिवासी उमेदवारांकरिता ०८ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रे, कार्यरत आहेत. तसेच राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून खालील योजना राबविण्यात येत आहेत :-

(अ) रोजगार मेळावे

(ब) रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम

(क) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी भागातील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पोषक आहार देण्याबाबत

(२९) १७२२३ (२७-०४-२०१६). श्री.शरद रणपिसे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी भागातील वाढते कुपोषण रोखण्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी एक वेळचा पोषक आहार देण्यासाठी डॉ.अब्दुला कलाम अमृत योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी प्रति महिला रुपये २२ एवढा खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रक्कमेमधून पोषक आहार पुरविण्याबाबत तसेच राज्यातील वाढती महागाई विचारात घेता उपरोक्त योजनेतर्गत प्रति महिला रुपये २२ एवढा खर्च हा अतिशय अल्प असल्यामुळे व त्यात पोषक आहार योग्य प्रमाणात पुरविणे शक्य नसल्यामुळे यात वाढ करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१४-०७-२०१६) : (१) व (२) अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेस विभागाच्या दिनांक १८ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति दिन २५/- रुपये एवढी तरतूद करण्यात आली असून अन्नघटक, पोषणमुल्य, इंधन व अनुषंगिक खर्च गृहित धरूनच एक वेळ चौरस आहारची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औद्योगिक संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी
राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या
जर्मन कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्याबाबत**

(३०) १७२९३ (२७-०४-२०१६). श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औद्योगिक संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या जर्मन कंपनीने दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कराराचे स्वरूप काय आहे व त्यांतर्गत कोणत्या प्रकारे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे,
- (३) तसेच यासाठी किती निधीची आवश्यकता आहे व तो कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०७-२०१६) : (१) होय हे खरे आहे.

दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी औ.प्र.संस्था, नाशिक या संस्थेचा बॉश लिमिटेड या औद्योगिक आस्थापने समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच शासन पत्र क्र.संकीर्ण-२०१५/ (प्र.क्र.५७/१५)/व्यशि-५, दिनांक ३ डिसेंबर, २०१५ अन्वये ३० औ.प्र.संस्थांना सीएसआर योजनेंतर्गत बॉश लिमिटेड या औद्योगिक आस्थापने समवेत सामंजस्य करार करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी २३ औ.प्र. संस्थांचा बॉश लि. सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

(२) सदर सामंजस्य करारांतर्गत बॉश लिमिटेड ही आस्थापना संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करणार असून प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. तदनंतर प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाल्यानंतर संस्थेत रोजगाराभिमुख Bridge Course सुरू करण्यात येणार आहे.

(३) बॉश लिमिटेड या आस्थापनेकडून सदर २४ संस्थांमध्ये प्रत्येकी ५ लाख खर्च करून प्रत्येक संस्थेत एका प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तसेच सदर अभ्यासक्रमासाठी रु.५०००/- इतके शुल्क आकारण्यात येणार असून त्यापैकी रु.५००/- इतके नोंदणी शुल्क उमेदवाराने भरणे आवश्यक आहे. तसेच उर्वरीत रु.४५००/- एवढ्या रकमेचे कर्ज उमेदवारास आवश्यक असल्यास बॉश आस्थापनेने करार केलेल्या बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या सहा बॅचेसकरिता रु.२५००/- किंमतीचे Learner Kit बॉश आस्थापनेमार्फत मोफत देण्यात येणार आहे.

सदर सामंजस्य करारांतर्गत शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करून द्यावयाचा नाही.

**पिंपरी-चिंचवड (जि.पुणे) महानगरपालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांसाठी राबवावयाची घरकुल योजना**

(३१) १७९६५ (०६-०८-२०१६). श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पिंपरी-चिंचवड (जि.पुणे) महानगरपालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वस्तात घरकुल योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या सहकार्याने सन २००८ साली सुरु केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरची योजना अद्यापपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे काय, योजनेतील घरकूले सन २००८ मधील किंमतीच्या आधारावरच देण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) नसल्यास, घरकुलाची किंमत कितीने वाढविली आहे,
- (४) तसेच सदर योजनेची सद्यःस्थिती काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) होय.

- (२) ९०% बांधकाम पूर्ण झालेले आहे. या योजनेतील घरकुले २००८ सालातील किंमतीच्या आधारावर देण्यात आलेली नाहीत.
- (३) प्रथमतः घरकुलांची किंमत लाभार्थी स्वहिस्सा रक्कम रूपये १.५० लाख इतका होता. त्यामध्ये रक्कम रूपये २.२६ लाख वाढ करून लाभार्थ्यांकडून प्रति सदनिका रक्कम रूपये ३.७६ लाख घेतली जाते.
- (४) सदर प्रकल्पात एकूण १६० इमारती (६७२० सदनिका) बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ९३ इमारती (३९०६ सदनिका) आतापर्यंत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले असून, तेथे लाभधारक रहात आहेत. पुढील १५ इमारती (६३० सदनिका) १ महिन्यात वाटप करण्याचे प्रयत्न आहे. उर्वरित इमारतींचे काम वेगाने चालू असून, मार्च, २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयास आहे.

पुणे शहरातील वडगाव शेरी येथील उद्यानात फुलराणी सुरु नसल्याबाबत

(३२) १८०२७ (२९-०४-२०१६). श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील वडगाव शेरी येथील अण्णा हजारे उद्यान व कालभैरवनाथ उद्यान या दोन उद्यानात फुलराणी सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात एकाच ठिकाणी मोटार वाहन विभागाकडून फुलराणी सुरु करण्यात आल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कालभैरवनाथ उद्यानात फुलराणी सुरु नसतानाही गत ५ वर्षांपासून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखवून वेतन घेण्यात आल्याची बाब निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून उद्यानात कर्मचारी पुरविणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रकरणी मोटार वाहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०६-२०१६) : (१) पुणे शहरातील वडगाव शेरी येथील अण्णा हजारो उद्यान व काळभैरवनाथ उद्यान या दोन उद्यानासाठी निविदा प्रक्रिया राबवून अनुक्रमे सन २०११ व दिनांक १.४.२०१२ पासून फुलराणी सुरु करण्यात आली आहे.

(२) उपरोक्त दोन्ही उद्यानातील फुलराणीकरिता दोन चालक व साफसफाई देखभाल व आठवडा सुट्टीकरिता एक बदली चालक असे एकूण ३ कंत्राटी चालक ऑक्टोबर, २०१५ अखेर पुरविण्यात आलेले होते. माहे फेब्रुवारी, २०१६ पासून दोन कंत्राटी कर्मचारी पुरविण्यात आले असून, त्यांचे वेतन घनकचरा वाहनासाठी चालक पुरविणाऱ्या ठेकेदारामार्फत अदा करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी येथील जिल्हा कारागृहात कैद्यांना मारहाण झाल्याबाबत

(३३) १८०७२ (२९-०४-२०१६). अॅड.राहुल नावेंकर, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) परभणी येथील जिल्हा कारागृहात कैद्यामध्ये हाणामारी झाल्यामुळे येथील पोलिसांनी दोषी तसेच निरपराध कैद्यांना जबर मारहाण केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून या कारागृह प्रशासनावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०६-२०१६) : (१) होय,

घटनेच्यावेळी कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन गैरवर्तन करणाऱ्या व कारागृहाची शिस्तभंग करणाऱ्या बंद्यावर सौम्य बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविलेले आहे. त्यामध्ये निरपराध कैद्यांना जबर मारहाण करण्यात आलेली नाही.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जलसंपदा विभागात सिंचन सहायक संवर्ग तयार करून त्यासंवर्गात कालवा

निरीक्षक/योजणीदार/दफतर कारकून/वरिष्ठ कारकून/मुख्य दफतर

कारकून यांचा समावेश करण्याबाबत

(३४) १८१३० (०६-०५-२०१६). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जलसंपदा विभागात सिंचन सहायक संवर्ग तयार करून त्यासंवर्गात कालवा निरीक्षक/योजणीदार/दफतर कारकून/वरिष्ठ कारकून/मुख्य दफतर कारकून यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाने माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री, मा.जलसंपदा मंत्री, मा.जलसंपदा राज्यमंत्री, प्रधान सचिव (जलसंपदा) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयांनी मा.जलसंपदा मंत्री यांचेकडे लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश महाजन (२७-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाचे दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५ तसेच श्री.गिरीश बापट, तत्कालीन लोकलेखा समितीचे प्रमुख आता मा. मंत्री (अन्न व नागरी पुरवठा) यांचे प्रधान सचिव (लाक्षेवि) यांना लिहिलेले दिनांक २३ जानेवारी, २०१३ चे पत्र प्राप्त झाले आहे.

(२) जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील सिंचन व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या कालवा निरीक्षक व मोजणीदार या दोन संवर्गांचे एकत्रिकरण करून सिंचन सहायक असा नवीन संवर्ग निर्माण करण्याची कार्यवाही शासन स्तरावर विचाराधिन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील होमगार्डसना नियमित सुरक्षा व्यवस्था कार्य देण्याबाबत

(३५) १८२१२ (२९-०४-२०१६). श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील होमगार्डस ही संस्था शासन मान्य आहे काय,

(२) असल्यास, यावर शासनाचे नियंत्रण आहे काय, त्यांना नियमित सुरक्षा व्यवस्था कार्य देण्यात येणार आहे काय, तसेच पोलीस विभागातील रस्ते सुरक्षा होमगार्डकडून करून घेण्यात येणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०६-२०१६) : (१), (२) व (३) होमगार्ड अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार होमगार्डचे कार्य चालते. आकस्मिक प्रसंगी उपयोग करण्याकरिता व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मागणीनुसार विविध सण, यात्रा, निवडणूका व परिक्षा इत्यादी बंदोबस्तासाठी होमगार्ड तैनात करण्यात येतात. तथापि होमगार्डसना नियमित सुरक्षा व्यवस्था काम किंवा पोलीस विभागातील रस्ते सुरक्षा होमगार्डकडून करून घेण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत

(३६) १८३३३ (२७-०४-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ६५७५ ला दिनांक १० एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात पिंपळगांव (ब) नाशिकसह सात ठिकाणची कामे अपूर्ण असून स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ठिकठिकाणच्या कामामधील बाब बदलास तत्त्वतः मान्यता प्रदान करण्यांत आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आदि बाबी विचारात घेता, वाहन भुयारी मार्ग/पादचारी भुयारी मार्ग व उड्डाणपुलांचे सवलतदराने सादर केलेल्या सुधारित संकल्पचित्राच्या पडताळणीचे काम पुर्ण झाले आहे काय, तसेच उक्त संकल्पचित्र - आराखडे यास प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कुर्ला यांनी त्यास मान्यता दिली आहे काय, वाहतूक कोंडीच्या समस्येचे निवारण व अपघातांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सदरची अपुर्ण कामे केव्हापर्यंत पुर्ण केली जाणार आहेत,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०७-२०१६) : (१) होय.

- (२) व (३) मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये कामाच्या वावामध्ये बदल करण्याच्या प्रस्तावास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नवी दिल्ली मुख्यालयाकडून तत्त्वतः मंजूरी प्राप्त झाली आहे. तथापि, मे. पीएनजी टोल या सवलतकार कंपनीसमवेत करण्यात आलेला करार नजीकच्या काळात संपुष्टात आला आहे. सबब, काम पूर्ण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास नव्याने निविदा मागविणे आवश्यक आहे. अंदाजपत्रके अद्ययावत करणे तसेच निविदा कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे.

मालेगांव (जि.नाशिक) येथील अनधिकृत नळजोडणी धारकांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत (३७) १८५९८ (०३-०५-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिकेने माहे जानेवारी-फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान राबविलेल्या अनधिकृत नळजोडणी शोध मोहिमेंतर्गत हजारो अनधिकृत नळ जोडण्या निदर्शनास आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनधिकृत नळ जोडणी धारकांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधितांविरुद्ध मुख्य जलवाहिनी तोडून जोडणी घेतल्या प्रकरणी दंडाव्यतिरिक्त कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) मालेगांव महानगरपालिकेने महासभेत अनधिकृत नळ जोडणी घेतलेल्यांना दंडमाफ व दंडात्मक कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, अनधिकृत नळ जोडण्या सुरु असल्याने त्यांचा शोध घेणे व त्यांचेविरुद्ध दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणेबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) होय.

- (२) अनधिकृत नळ कनेक्शन मोहिमेंतर्गत (दिनांक ०५.०१.२०१६ ते ३१.०३.२०१६) दंड म्हणून रुपये ५४,४६,५००/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
- (३) मुख्य जलवाहिनी तोडून अनधिकृत जोडणी घेतलेल्या नळ धारकांचे नळ कनेक्शन महानगरपालिकेमार्फत बंद करण्यात आले आहे.

(४) मालेगाव महानगरपालिका महासभेने ठराव क्र.१०७, दिनांक २५.०१.२०१६ अन्वये, अनधिकृत नळ धारकांकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल न करता, फक्त नळ जोडणी शुल्क वसूल करण्यास मान्यता दिली.

(५) महासभा ठराव क्र.१०७, दिनांक २५.०१.२०१६ हा महानगरपालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध असल्याने, शासन निर्णय दिनांक १८.०४.२०१६ अन्वये, निलंबित करण्यात आला आहे.

सांगवी (जि.नांदेड) येथील आसना नदीवरील पुलाच्या दुरुस्तीबाबत

(३८) १९१४२ (२७-०४-२०१६). श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगवी (जि.नांदेड) येथील आसना नदीवरील जूना पूल हा एकमार्गी वाहतूकीसाठी वापरण्यात येत असून या पुलाची दूरवस्था झाली असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याची बाब माहे जानेवारी २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०७-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही.

अकोला-हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ वरील साखळी क्रमांक २०४/००० मध्ये १४७.६० मीटर लांबीचा आसना पुल असून पुलावर पडलेले खडडे हे दोषदायित्व अंतर्गत संबंधित कंत्राटदाराकडून माहे डिसेंबर, २०१५ पूर्वीच भरण्यात आले होते. सदर पुलाच्या शेजारी नवीन पुल बांधण्यात आला असून प्रश्नांकीत जुन्या पुलावरून एकेरी वाहतुक सुरू आहे.

पुलाचे पाईपरेलींग जुनी झाल्यामुळे त्याठिकाणी नवीन कठडे व इतर दुरुस्ती करण्याचे काम २०१६-१७ च्या वार्षिक आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले होते.

सदर पुलावर मागील ३ वर्षांमध्ये ५ अपघात घडले असून त्यामध्ये ४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तथापि सदरील अपघात हे चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने झाल्याचे अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील संगमवाडीतील हद्दीच्या वादामुळे पुलाचे काम रखडल्याबाबत

(३९) २२४७० (२०-१२-२०११). श्री अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील संगमवाडीतील हद्दीच्या वादामुळे पुलाचे काम रखडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्यावरच्या निकृष्ट बांधकामामुळे दिनांक ५ सप्टेंबर, २०११ रोजी त्यासुमारास दोघांचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रस्त्याचे काम व पुलाचे काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०६-२०१६) : (१) पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. सदर पुल नागरिकांना वाहतूकीकरिता खुला करण्यात आलेला आहे.

(२) दिनांक ५ सप्टेंबर २०११ रोजी दोघांचा मृत्यू झाला, हे खरे आहे. प्रस्तुत रस्त्याच्या कामामधील बाबींचा दर्जा / परिक्षण दैनंदिन स्वरूपात तज्ञ सल्लागार मे.सी.ई.एस.कन्सल्टंट (इं) लि, पुणे यांच्याकडून करण्यात आले असून, झालेल्या कामाची चाचणी अहवाल प्रचलित मानकांनुसार आहेत.

तसेच केंद्र शासनाची नोडल एजन्सी एम.एम.आर.डी. यांनी सुध्दा सादर कामाचे गुण परिक्षण I.R.M.A. या त्रयस्त संस्थेकडून वेळोवेळी करून घेतलेले आहे त्या अहवालामध्ये सुध्दा प्रश्नाधिन रस्त्याचे काम टेंडर स्पेसिफिकेशन नुसार योग्य दर्जाचे झाले असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

(३) पूलाचे काम पूर्ण झालेले असून, रस्त्याच्या एकूण २.५ कि.मी. लांबीचे संपूर्ण कॅरेजवे चे डांबरीकरणही पूर्ण झालेले आहे व त्यावरून रहदारी मागील सुमारे ५.५ वर्षांपासून सुरळीतपणे कार्यान्वित आहे. २.५ कि.मी लांबीपैकी केवळ २०% (सुमारे) लांबीमधील म्हणजेच ५०० मी. लांबीचे दोन्ही बाजूकडील फुटपाथ व त्या लगतची संरक्षक भिंतीचे काम भूसंपादनाअभावी प्रलंबित आहे. मात्र, सदर जागेचे भूसंपादन झाले नंतर उर्वरित कामे उदा. फुटपाथ व संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याचे पुणे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

(४) जागेचे भूसंपादनाअभावी अद्यापही वरील उपरोक्त नमूद लांबीतील फुटपाथ व संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पुणे येथील मिळकत कराची बिले इस्त्रीच्या दुकानात मिळाल्याबाबत

(४०) ३१४८३ (३१-०६-२०१२). श्री अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे मिळकतकरावरील सवलतीचे दिवस संपण्यास अवघ्या १० दिवसांचा अवधी शिल्लक असताना मिळकतकरांची बिले एका इस्त्रीच्या दुकानात मिळाल्याने माहे मे, २०१२ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव पुणे पालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावांमधील मिळकतधारकांना १० पट कर लावले असल्याने नागरिकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागला असल्याने बिले वाटप करणाऱ्या संबंधित एजन्सीवर शासन कारवाई करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०६-२०१६) : (१) होय.

आयबीएम या संस्थेने २५ मे, २०१२ च्या खुलाशामध्ये मिळकतकराच्या देयकावर केवळ सर्व्हे नंबरचा उल्लेख असल्याने मिळकतीचा पत्ता सदर संस्थेकडील सेवकाने गणेश लाँड्री, हिंगणे या दुकानामध्ये विचारला असता त्याने सदर मिळकती परिचित असल्याबाबत ती सर्व देयके त्यांना देण्यात येतील असे सांगितल्यावरून सुमारे तीस देयकाचा गड्डा सदर लाँड्रीच्या दुकानामध्ये देण्यात आल्याचे नमूद केले आहे.

- (२) मिळकतकराची देयके संस्थेने वेळेत वाटप करणेबाबत त्यांना पत्र वजा नोटिस दिलेले असून, वेळोवेळी बैठका घेऊन बिले वाटपाबाबत सूचना केलेल्या आहेत व नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली असून, सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील मिळकत कर देयके वाटप करण्याचा ठेका मे. स्मार्ट सेवा सहकारी संस्थेला देण्यात आला. तसेच सद्यस्थितीत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील मिळकत कर देयके ही केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातून वाटप केली असून, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ९५% देयके वाटप केली असून, उर्वरित देयके वाटप करण्याचे काम चालू आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला महानगरपालिकेतील आर.सी.एच. योजनेबाबत

(४१) ३७०७५ (१६-०५-२०१३). श्री.गोपीकिसन बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महानगरपालिका अकोलाद्वारा संचालित महिला व बालसंगोपन (आरसीएच) केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर वार्षिक खर्चाकरीता ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र ९ लाख रुपये खर्च करण्यात आले, ४ लक्ष रुपये चा अतिरिक्त खर्च करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आरसीएच मध्ये ७० लाख रुपयांचे समायोजन न झाल्याने राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ४ लक्ष रुपये अतिरिक्त खर्च करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक सेवा देण्यास अपयश दर्शविले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, आरसीएच कडून दरवर्षी कार्यक्रमांचा अहवाल देखील शासनास सादर करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासनस्तरावरून याबाबत काय कार्यवाही करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) अकोला महानगरपालिका द्वारा संचालित महिला व बाल संगोपन केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर वार्षिक खर्चाकरीता महापालिकेच्यावतीने सन २०१२-२०१३ मध्ये रु.२० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली होती.

तथापि, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने, महापालिकेने या प्रयोजनासाठी या वर्षात रु.५.०० लक्ष उपलब्ध करून दिले होते.

तर, वरील प्रयोजनासाठी रु.४.०० लक्ष इतका निधी हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला होता.

सदरचा खर्च महानगरपालिका फंडातून खर्च होणे आवश्यक होते. त्यामुळे या प्रयोजनासाठी अतिरिक्त खर्च करण्यात आला आहे हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

अकोला महानगरपालिकेतील आरसीएच विभागात झालेल्या रुपये५० लक्ष रुपयाच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत राज्य शासनाने दिनांक १६/६/२०१५ च्या पत्रान्वये आदेशीत केले आहे, हे खरे आहे.

त्या अनुषंगाने या खर्च झालेल्या रू.५० लक्ष पैकी रू.४७,१३,७३४/- रकमेच्या मूळ देयकांचे अभिलेख उपलब्ध असून, रू.२,७५,२६६/- इतक्या रकमेच्या देयकांचे अभिलेख आढळून न आल्याने, याची संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून, यापैकी रू.५०,०००/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली असून, उर्वरित रक्कम संबंधीत कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून वसूल करण्यात येत आहे.

(३) हे खरे नाही. सदर कर्मचाऱ्यांनी वर्षभर होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात १००% सक्रीय सहभाग नोंदवून १००% उद्दिष्ट प्राप्त केले आहे.

(४) व (५) हे खरे नाही. याबाबत राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांचेकडे दरमहा व वार्षिक अहवाल सादर करण्यात येतो.

**राज्यातील नगरपरिषदांमध्ये नविन आकृतिबंधानुसार निर्माण झालेली
अनेक तांत्रिक अधिकारी यांची पदे रिक्त असल्याबाबत**

(४२) ४२५४४ (२८-०८-२०१३). डॉ सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपरिषदांमध्ये नविन आकृतिबंधानुसार निर्माण झालेली अनेक तांत्रिक अधिकारी यांची पदे रिक्त असल्याचे माहे मे, २०१३ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही पदे त्वरीत भरण्याचे शासनाचे धोरण आहे काय,

(३) असल्यास ही पदे केव्हा भरणार व त्यांच्या वेतनाची तरतूद राज्य शासन करणार आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१), (२), (३) व (४) शासनाने नगरपरिषदांमधील तांत्रिक अधिकाऱ्यांचा नवीन संवर्ग स्थापन केलेला आहे. या संवर्गात राज्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये एकूण २६२६ तांत्रिक पदे मंजूर आहेत. यापैकी ६५५ पदे भरलेली असून १९७१ पदे रिक्त आहेत. सदरची पदे भरण्याबाबत आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी त्यांच्या दिनांक २२ फेब्रुवारी, २०१६ च्या परिपत्रकान्वये संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७५ मधील तरतूदीनुसार सदर पदांवरील कर्मचाऱ्यांचे वेतन नगरपरिषद फंडातून करणे आवश्यक आहे.

**राज्यातील नगरपरिषदांना दिले जाणारे सहाय्यक अनुदान निश्चित करताना त्यामध्ये
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निवृत्तवेतनाचा समावेश नसल्याबाबत**

(४३) ४२५४९ (३०-०८-२०१३). डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नगरपरिषदांना दिले जाणारे सहाय्यक अनुदान निश्चित करताना त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निवृत्ती वेतनाचा समावेश केलेला नसल्याचे माहे मे, २०१३ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासन निर्णयात निवृत्ती वेतन (पेन्शन) समावेश करावा असा निर्णय होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सहाय्यक अनुदानात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा समावेश करणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१), (२), (३) व (४) राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारे जकात अनुदान व महागाई भत्ता अनुदान बंद करून नगरपालिका सहाय्यक अनुदान देण्याबाबतचा निर्णय, शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र.संकिर्ण २००९/प्र.क्र.१०६/०९/नवि-१४ दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ अन्वये घेण्यात आला आहे. सदर सहाय्यक अनुदानाचा विनियोग करण्याकरीता प्राथम्यक्रम ठरविण्यात आलेले आहे. त्यानुसार निवृत्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन व भत्ते समावेश करण्यात आला आहे.

**महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रांतर्गत अनधिकृत बांधकाम
अतिक्रमण अभियंत्यांच्या रिक्त पदांबाबत**

(४४) ४३९१८ (२८-०८-२०१३). श्री गोपीकिसन बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रांतर्गत अनधिकृत बांधकाम अतिक्रमण जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेमध्ये अभियंत्यांची दोन पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांमध्ये अतिक्रमण अभियंत्यांची पदे रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महाराष्ट्रातील किती नगरपालिकांमध्ये उपरोक्त पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या व किती पदे रिक्त आहेत,
- (४) असल्यास, रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या पदामुळे महाराष्ट्रातील अनेक नगरपरिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इमारती मोडकळीस आल्या असून जिवीतहानी होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या संदर्भात शासन स्तरावरून काय कार्यवाही सुरु आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१), (२) व (३) महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) (श्रेणी-क) यासंवर्गात सर्व नगरपरिषदांची एकूण ३७२ पदे मंजूर केलेली असून त्यापैकी २०७ पदे रिक्त आहेत. नगर परिषदेच्या आकृतीबंधामध्ये अतिक्रमण अभियंता या पदनामानी पदे मंजूर नाहीत.

(४) अशी बाब निदर्शनास आलेली नाही.

(५) रिक्त पदे भरण्याबाबत आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालयाने त्यांच्या दिनांक २२ फेब्रुवारी, २०१६ च्या परिपत्रकान्वये संबंधित नियुक्ती प्राधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत.

अमरावती महानगरपालिकेत अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या समूह संघटिका यांच्या वेतनातून आर्थिक रक्कम वसूल करण्याबाबत

(४५) ४४०२३ (२९-०८-२०१३). श्री.नागो गाणार : दिनांक २२ मार्च, २०१३ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या ७ व्या यादीमधील प्रश्न क्रमांक ३०७४१ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती महानगरपालिकेतील समाज विकास अधिकारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करणात आली असून महानगरपालिकेत अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या समूह संघटिका यांच्या वेतनातून आर्थिक रक्कम वसूल करण्याचे अमरावती महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित करण्यात आल्याचे मा.मुख्यमंत्री यांनी घोषित केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार सदरहू चौकशी पूर्ण होऊन पुढे काय कार्यवाही करण्यात आली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१६) : (१) होय.

(२) व (३) उप आयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचे दिनांक ६/३/२०१२ चे अहवालानुसार तत्कालीन समाजविकास अधिकारी, यांचे कार्यकाळात झालेल्या अनियमितेबाबत त्यांचेवर विभागीय चौकशी आदेशीत करण्यात आली होती.

या अहवालातील निर्देशानुसार प्राथमिक लेखापरिक्षण करण्याकरिता अमरावती महानगरपालिकेमध्ये सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतर्गत सन १९९८-९९ ते २००८-०९ पर्यंत झालेल्या व्यवहारांचे विशेष लेखा परिक्षण करण्याबाबत दिनांक १२/७/२०१२ च्या शासनपत्रान्वये संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकण भवन, नवी मुंबई यांना विनंती केलेली होती.

त्यानुसार संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकण भवन यांनी या प्रकरणात प्राथमिक चौकशी करून, अहवाल सादर करण्याबाबत मुख्य लेखापरिक्षक, अमरावती महानगरपालिका यांना दिनांक १६/९/२०१५ च्या पत्रान्वये कळविले आहे.

त्यानुसार मुख्यलेखापरिक्षक महानगरपालिका, अमरावती यांनी त्यांचे दिनांक २५/०२/२०१६ चे पत्रान्वये, चौकशी अहवाल आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांचेकडे सादर केलेला आहे.

या चौकशी अहवालात प्रथमदर्शनी काही अनियमितता आढळून आल्यामुळे आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार १ सहाय्यक प्रकल्प अधिकारी व १ समाज विकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

सदरचा प्राथमिक लेखापरिक्षण अहवाल स्थानिक निधी लेखापरिक्षा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. आयुक्त, अमरावती व महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी नगरपरिषद वणी (जि.यवतमाळ) यांनी नियमबाह्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, पदोन्नती देणे व इतर बाबींवर चार कोटी रुपये खर्च केल्याबाबत

(४६) ४५११२ (२७-०१-२०१४). श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : तारांकित प्रश्न क्रमांक ४१५४९ ला दिनांक १७ जुलै, २०१३ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुख्याधिकारी नगरपरिषद वणी (जि.यवतमाळ) यांनी नियमबाह्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, पदोन्नती देणे व इतर बाबतीत अंदाजे ४ (चार) कोटी रुपये खर्च केल्याबाबतचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) नाही.

- (२) सदर प्रकरणी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचा अहवाल मागविण्यात आला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात नर्सिंग होम चालविण्यासाठी विनाविलंब परवानगी देणेबाबत

(४७) ४५७०९ (२०-०१-२०१४). अॅड. जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरात नर्सिंग होम चालविण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी विहित वेळेत मिळत नसल्याने डॉक्टरांना महानगरपालिका कार्यालयात ताटकळत बसावे लागते व अनेक चकरा माराव्या लागत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे शहरात नर्सिंग होम उभारणी करणाऱ्या डॉक्टरांना विनाविलंब परवानगी देणेबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) विना परवाना असलेल्या नर्सिंग/हॉस्पिटल्सना तातडीने परवाना देणेकामी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य खाते व बांधकाम विकास विभाग यांनी संयुक्तरित्या दिनांक २३ डिसेंबर, २०१३ ते दिनांक ७ जानेवारी, २०१४ दरम्यान सुनावणी आयोजित केली होती व या सर्व नर्सिंग होम / हॉस्पिटल धारकांना सुनावणीकरिता बोलविण्यात आले होते. परंतु यापैकी केवळ ५६ नर्सिंग होम/ हॉस्पिटल धारक सुनावणीकरिता उपस्थित राहिले.

या सुनावणी अंतर्गत बांधकाम विकास विभागामार्फत संबंधित नर्सिंग होम / हॉस्पिटल धारकांना चेंज ऑफ युज व इतर अनुषंगिक प्रस्ताव दाखल करण्याविषयी सूचित करण्यात आले होते व मार्गदर्शन करण्यात आले होते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या
विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याबाबत**

(४८) ४६२२५ (२०-०१-२०१४). श्री. अमरनाथ राजूरकर, श्री. संजय दत्त, श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री. मनीष जैन : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा बोजवारा उडाला असून त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१३ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव नागरिकांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेता या विविध योजना लोकांपर्यंत योग्यरित्या पोहचविण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) हे खरे नाही.

नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत (समाज विकास विभाग) राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यवाही माहे ऑक्टोबर, २०१३ मध्ये वा त्यादरम्यानच्या कालावधीत सुरु होती.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे समावेशन पदोन्नती
सरळसेवा पध्दतीने करण्याबाबत

(४९) ४६६४६ (२०-०१-२०१४). श्री. गोपीकिसन बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपालिकेच्या विविध सेवेसाठी माहे जानेवारी, २००७ मध्ये वा त्या दरम्यान नियम अंतिमीकरण करण्यात आले असून विविध ग्रेडनिहाय, प्रत्येक सेवेकरीता किती पटसंख्या निर्मिती करण्यात आली आहे,

(२) असल्यास, राज्यातील एकूण किती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे समावेशन पदोन्नती, सरळसेवा इतर मार्गाने करण्यात आले,

(३) असल्यास, प्रत्येक सेवेकरीता कोणकोणत्या नियुक्ती प्राधिकरणाला एकूण किती रिक्त पदे भरावयाची आहेत,

(४) तसेच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाला आणखी किती कालावधी लागणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१) राज्यातील नगरपरिषदांमध्ये विविध सेवांकरीता एकूण ५०३५ पदे निश्चित करण्यात आली असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

नगर परिषद अभियांत्रिकी सेवा	-	एकूण ११५५
जलदाय, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा	-	एकूण ४७३
लेखापरिक्षक व लेखापाल सेवा	-	एकूण ६०४
कर निर्धारक व प्रशासकिय सेवा	-	एकूण १८०५
अग्निशमन सेवा	-	एकूण ५४३
नगररचनाकार आणि विकास सेवा	-	एकूण ४५५

(२) सद्यस्थितीत, समावेशनाने-१३९७ व सरळसेवेने-५४० असे एकूण १९३७ कर्मचारी कार्यरत आहे.

(३) खालील नियुक्ती प्राधिकरणाला एकूण ३०९८ रिक्त पदे भरावयाची असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

अ) आयुक्त तथा संचालक - २५२
ब) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक - ६१८
क) जिल्हाधिकारी - २२३०

(४) संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालयाने संबंधित नियुक्ती प्राधिकरणाला दिनांक २२ फेब्रुवारी, २०१६ च्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.

राज्यातील कटक मंडळ क्षेत्रामध्ये शासनाच्या
कल्याणकारी योजना राबविण्याबाबत

(५०) ४९४७४ (२३-०१-२०१४). श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कटक मंडळांना आर्थिक सहाय्य करण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० एप्रिल, २०१३ रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयांची माहे मार्च, २०१४ पर्यंत संबंधित विभागांमार्फत कोणतीही अंमलबजावणी केलेली नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निर्णयांची अंमलबजावणी करून राज्यातील कटक मंडळ क्षेत्रामध्ये शासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१६) : (१), (२) व (३) यासंदर्भात मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०२ सप्टेंबर, २०१३ रोजी आढावा बैठक घेण्यात आली असून सर्व संबंधित विभागांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.